

PSeptember 4, 2025

To,

BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai – 400023  
**BSE Code: 532926**

National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza, Bandra – Kurla Complex,  
Bandra (E), Mumbai – 400051  
**Scrip Code: JYOTHYLAB**

Dear Sir / Madam,

**Sub: Newspaper Advertisement – 100 days campaign – “Saksham Niveshak”**

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose the copies of the newspaper advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi), informing the shareholders, regarding initiation of the 100 days campaign - "Saksham Niveshak" by the Company, as launched by the Investor Education and Protection Fund Authority, Ministry of Corporate Affairs.

Further, the aforesaid information is also available on the website of the Company at [www.jyothylabs.com](http://www.jyothylabs.com).

Kindly take the above on your record and disseminate the same for information of investors.

Thanking you,

Yours faithfully,  
**For Jyothy Labs Limited**

**Shreyas Trivedi**  
**Head- Legal & Company Secretary**

Encl.: As above

**Branch Office:**


- Indiana House, B Wing, 6<sup>th</sup> Floor, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai-400059.
- 42-43, Shiv shakti Industrial Estate, Off Andheri Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai- 400059.

**Jyothy Labs Limited**

CIN: L24240MH1992PLC128651

‘Ujala House’, Ramkrishna Mandir Road,  
Kondivita, Andheri (East), Mumbai 400059.  
Tel: +91 022-6689 2800 | Fax: +91 022-6689 2805  
info@jyothy.com | www.jyothylabs.com



**JYOTHY LABS LIMITED**

CIN: L24240MH1992PLC128651

Regd. Office: 'Ujala House', Ram Krishna Mandir Road, Kondivita, Andheri (E), Mumbai – 400 059;  
Tel: 022-66892800; Fax: 022-66892805; Email Id: secretarial@jyothy.com; Website: www.jyothylabs.com**NOTICE TO SHAREHOLDERS****100 Days Campaign - "Saksham Niveshak"**

Notice is hereby given that pursuant to the communication received from the Investor's Education and Protection Fund (IEPF), Ministry of Corporate Affairs, dated July 16, 2025, your Company has initiated a 100 days Campaign - "Saksham Niveshak" starting from July 28, 2025 to November 06, 2025, targeting shareholders whose dividends are unpaid / unclaimed.

All the Shareholders who have unpaid/unclaimed dividend or those who are required to update their KYC – details such as Address, Phone, Email, Bank and nomination details or have any issues/queries related to unpaid/unclaimed dividend and shares, are requested to write to the Company's Registrar and Transfer Agent ("RTA") at MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited), Unit: Jyothy Labs Limited, C101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083. Tel: 022-49186000. Email: [mt.helpdesk@in.mpms.mufg.com](mailto:mt.helpdesk@in.mpms.mufg.com). The shareholders are requested to update their details and claim their unpaid/unclaimed dividend in order to prevent their shares from being transferred to the IEPF.

This Notice is also available on the Company's website at [www.jyothylabs.com](http://www.jyothylabs.com).

**For Jyothy Labs Limited**

Sd/-

Place: Mumbai

Date : September 3, 2025

**Shreyas Trivedi****Head-Legal & Company Secretary**

# DreamFolks

**DREAMFOLKS SERVICES LIMITED**

CIN: L51909DL2008PLC177181

Regd. Office: 26, DDA Flats, Panchsheel Park, Shivajik Road, Panchsheel Enclave, South Delhi, New Delhi-110017, India

Tel.: 0124-4037306, Email: [compliance@dreamfolks.in](mailto:compliance@dreamfolks.in), Website: [www.dreamfolks.com](http://www.dreamfolks.com)**NOTICE OF 17<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the 17<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the Members of Dreamfolks Services Limited ("Company") will be held on **Monday, September 29, 2025 at 11.30 A.M. (IST)** through Video Conferencing ("VC")/Other Audio-Video Means ("OAVM"), to transact the businesses as set forth in the Notice of AGM. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations") read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/20 dated May 5, 2020, and the subsequent Circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, and the subsequent Circulars issued in this regard, the latest being Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"), for conducting AGM through VC/OAVM, the AGM of the Company will be held through VC/ OAVM without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the aforesaid MCA Circulars and applicable provisions of the SEBI LODR Regulations, electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2024-25 ("Annual Report") of the Company will be sent only by electronic mode to those Members, whose email ids are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA")/Depository participants ("DP") as on August 29, 2025. Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide above referred MCA Circulars and SEBI Circulars. However, pursuant to SEBI Circulars, the hard copy of annual report will be sent to those Shareholders who request for the same by writing us at [compliance@dreamfolks.in](mailto:compliance@dreamfolks.in) and the aforesaid documents will also be available at the Company's website [www.dreamfolks.com](http://www.dreamfolks.com) and at the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively and National Securities Depository Limited ("NSDL") website at <https://www.evoting.nsdl.com>. Additionally, as per Regulation 36(1)(b) of the SEBI LODR Regulations, the Company is also sending a letter to Shareholders whose email addresses are not registered with Company/RTA/depositories/DP, providing the weblink, including the exact path of Company's website where the Notice and Annual Report is available. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The instructions for attending the AGM through VC and detailed manner of electronic voting are being provided in the Notice of AGM. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") and facility of e-voting system during the AGM ("e-voting") (collectively referred as 'electronic voting') to eligible Members as per applicable provisions on all the business items as set forth in the Notice of AGM. The remote e-voting period commences on **September 26, 2025 at 09:00 A.M. (IST)** and ends on **September 28, 2025 at 05:00 P.M. (IST)**. The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date i.e., **September 22, 2025**, may cast their vote by Remote e-voting or by e-voting during the AGM. Members who have not cast their votes by remote e-voting will only be able to vote at AGM through e-voting. Members are requested to update their KYC details such as PAN, email addresses, bank account details, etc. or may intimate any changes if required. The process of registering/changing the same is mentioned below:

In case, Physical Holding	Register/update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with Company's RTA i.e., <b>MUFG Intime India Private Limited</b> (formerly known as Link Intime India Private Limited), Noble Heights, 1 <sup>st</sup> Floor, Plot NH 2, C-1 Block LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi - 110058 Tel.: 011 – 49411000 Email: <a href="mailto:delhi@in.mpms.mufg.com">delhi@in.mpms.mufg.com</a> Website: <a href="https://in.mpms.mufg.com/">https://in.mpms.mufg.com/</a>
	The said forms and other relevant forms in accordance with the Circulars issued by SEBI from time to time latest being SEBI Master Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/ CIR/2024/37 dated May 7, 2024.
In case, Demat Holding	Please contact your DP and register KYC details such as PAN, email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP.

Members, who are holding shares in physical/electronic form and their email addresses are not registered with the Company/their respective DP, are requested to register their email addresses at the earliest for receiving the investor communications including Annual Report 2024-25 along with AGM Notice, by following the process referred above. For temporary registration of email for the purpose of receiving of AGM Notice (including login details etc.) along with Annual Report, Members may write to [compliance@dreamfolks.in](mailto:compliance@dreamfolks.in).

If the email id is already registered with the Company/Depository, login details for e-voting will be sent on registered email addresses of the Member. Same credentials should be used for attending the AGM through VC/OAVM. For Individual Members holding shares in electronic form with Depositories viz. NSDL and Central Depository Services (India) Limited ("CDSL") should log in through the websites of NSDL and CDSL to cast the votes during the remote e-voting period. For further details and information about registration, please refer the Notice of AGM. Further, the manner in which the Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company can cast their vote through remote e-voting or through e-voting system during the meeting has been detailed in the Notice of AGM.

Any person who acquires shares and becomes Member of the Company after the electronic dispatch of Notice of AGM and holding shares as on the cut-off date of September 22, 2025, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in the Notice of AGM or sending a request at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in).

The Company has engaged the services of NSDL as the agency to provide the electronic voting facility. In case of any queries, including issues and concerns related to remote e-voting and voting at AGM, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in).

Shareholders may note that, in line with the 100 Days Campaign - "Saksham Niveshak" from July 28, 2025 to November 6, 2025, Shareholders of the Company who have unpaid/unclaimed dividend(s) with the Company or whose KYC details, (viz., PAN, Bank account details, contact details, choice of nomination, specimen signature, emails, etc.), have not been updated are requested to write to the Company's RTA and further email to be sent to the Company at email Id: [compliance@dreamfolks.in](mailto:compliance@dreamfolks.in).

The Members who have not so far received/claimed the interim dividend for FY 2023-24 and dividend for FY 2023-24 are requested to correspond with the RTA as mentioned above, or with the Company Secretary at [compliance@dreamfolks.in](mailto:compliance@dreamfolks.in).

The unclaimed/unpaid dividend(s) will be credited to the Shareholder's bank account only after the KYC is updated.

**By Order of the Board of Directors****For Dreamfolks Services Limited****Harshit Gupta**

Place: Gurugram

Date: September 03, 2025

**Company Secretary and Compliance Officer****M. No.: A41111**

## NPCL Noida Power Company Limited, Greater Noida

Electric Sub Station, Knowledge Park-IV, Greater Noida-201310  
(CIN:U31200UP1992PLC014506)**TENDER NOTICE 04.09.2025**

Sealed tenders under two Bid System (Commercial &amp; Technical) are invited for following jobs from all interested bidders

NIT No.	Tender Description	EMD (Rs. in Lakhs)	Start and Due Date & Time of Submission
NPCL/FY25-26/Vehicle/34	HIRING OF VEHICLES ON RENTAL BASIS	2.0 Lakh	04.09.2025 & 17.09.2025 (up to 15:00 hours)

Cost of Individual Tender Document (Incl. GST) Rs 1180/-

For other tender details and further amendment/corrigendum, please visit our website [www.noidapower.com-->Procurement-->Tenders](http://www.noidapower.com-->Procurement-->Tenders) **DGM (CMM)**

## ZENLABS ETHICA LIMITED

Regd. Office: Plot No. 194-195, 3<sup>rd</sup> floor, Industrial area, Phase II,

Ram Darbar, Chandigarh - 160002.

Tel: 0172-4651105, Email: [queries@zenlabsethica.com](mailto:queries@zenlabsethica.com)CIN: L74900CH1993PLC033112 | Website: [www.zenlabsethica.com](http://www.zenlabsethica.com)**NOTICE TO SHAREHOLDERS**

SEBI has allowed opening of a special window to facilitate re-lodgement of transfer requests of physical shares lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected/ returned due to deficiency in the documents (SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/ MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025)

Key details -	
Window for Re-Lodgement	July 7, 2025 to January 6, 2026
Who can Re-Lodge the transfer requests?	Investor whose transfer deeds were lodged prior to April 2019 and rejected/returned due to deficiency in the documents.
How to Re-Lodge the transfer requests?	Submit original transfer documents, along with corrected or missing details to the Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited.
Postal Address	Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra - 400093.
Helpline No.	+91 8069219060, 61, 65
For any queries	Raise a service request at <a href="https://www.bigshareonline.com/bigshareonline.com/services.aspx">https://www.bigshareonline.com/bigshareonline.com/services.aspx</a> send an email at <a href="mailto:investor@bigshareonline.com">investor@bigshareonline.com</a>

The shares that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode.

**For Zenlabs Ethica Limited**

Sd/-

Place: Chandigarh

Date: 03.09.2025

**Manju Bala****Company Secretary****PENTOKEY ORGANY (INDIA) LIMITED**

CIN: L24116MH1986PLC041681

Regd. Office: 509, Western Edge I, Off Western Express Highway

Borivali East Mumbai 400066

Tel. No: (91-22) 28545118 / 28545119 Email: [investors@pentokey.com](mailto:investors@pentokey.com)[www.pentokey.com](http://www.pentokey.com)**NOTICE OF THE 38<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE**

NOTICE is hereby given that the Thirty Seventh (38<sup>th</sup>) Annual General Meeting ("AGM" or "Meeting") of the Members of Pentokey Organy (India) Limited ("the Company") will be held on Saturday, September 27, 2025 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") facility / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses set out in the Notice of the AGM in accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020 May 5, 2020, June 15, 2020, September 28, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and December 28, 2022, September 19, 2024 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("the SEBI") circular SEBI/HO/CFD/POD-2/CIR/P/2023/4 dated January 5, 2023.

In accordance with the aforementioned circulars, the Company has sent on 3rd September, 2025 the Notice of the 38<sup>th</sup> AGM along with the link to the Annual Report for FY 2024-25 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent, Datamatics Business Solutions Limited ("Registrar & Transfer Agents") and Depositories. The Annual Report 2024-25 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 38<sup>th</sup> AGM is also available on the website of the Company at [www.pentokey.com](http://www.pentokey.com) and on the website of the Stock Exchange viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com). A copy of the same is also available on the website of Central Depository Services (India) Ltd ("CDSL") at [www.evotingindia.com](https://www.evotingindia.com).

Members will be able to attend the AGM through VC / OAVM provided by CDSL at <https://www.cdslindia.com> by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The detailed instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM.

Remote e-Voting: In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM and e-voting during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed CDSL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM.

Members are requested to note the following:

- The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remote e-Voting From 9.00 a.m. (IST) on Wednesday, 24<sup>th</sup> September, 2025. End of remote e-Voting 5.00 p.m. (IST) on Friday, 26<sup>th</sup> September, 2025. The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time;
- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Saturday, 20<sup>th</sup> September, 2025 ("Cut-Off Date"). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM;
- Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of Notice electronically of AGM but on or before the cut-off date i.e. Saturday, 20<sup>th</sup> September, 2025 can follow the process for generating the Login ID and Password as provided in the Notice of AGM, if their PAN is updated with their Depository Participants. However, such members who have not updated their PAN with their Depository Participants, on request their Login ID and Sequence No. will be sent separately by electronic means for generation of Password. If such a person is already registered with CDSL for e-voting, existing user ID and Password can be used for casting vote.
- Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

The Company has appointed Mr. Akshay Sharma, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the e-voting/ remote voting process in a fair and transparent manner.

Registration of e-mail addresses: Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Saturday, 20<sup>th</sup> September, 2025, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and the Integrated Annual Report 2023-24 electronically and to receive login-id and password for remote e-Voting:

- For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN Card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to **Company's RTA Datamatics Business Solutions Limited** on [anand\\_bhilare@datamaticsbpm.com](mailto:anand_bhilare@datamaticsbpm.com).
  - For Demat shareholders - please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN Card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to **Company's RTA Datamatics Business Solutions Limited** on [anand\\_bhilare@datamaticsbpm.com](mailto:anand_bhilare@datamaticsbpm.com).
- If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com), under help section or write an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dahi (022-23058542).

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dahi, Sr. Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatil Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or call on 022-23058542/43.

Book Closure: Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday, 21<sup>st</sup> September, 2025 to Saturday, 27<sup>th</sup> September, 2025, (both days inclusive) for the purpose of the 38<sup>th</sup> AGM.

The results shall be declared not later than forty eight hours from the conclusion of the Meeting. The Company shall simultaneously forward the results to BSE Limited, where the shares of the Company are listed. The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website: [www.pentokey.com](http://www.pentokey.com) and on CDSL's website: [www.cdslindia.com](http://www.cdslindia.com)

**For Pentokey Organy (India) Limited**  
Sd/-  
Saurabh Mishra  
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai

Date: 3rd September, 2025

## MAKS ENERGY SOLUTIONS INDIA LIMITED

CIN: U31102PN2010PLC136962

Regd. Office: Showroom-1, Shubham Soc. 599/ 600 Rasta Peth, Near Parsi Agrari, Pune – 411011

Email: [cs@maksenergysolutions.com](mailto:cs@maksenergysolutions.com); Phone No: +91-20-26119500, site: [www.maksenergysolutions.com](http://www.maksenergysolutions.com)**NOTICE**

Notice is hereby given that the 15<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the members of the Company to be held on Thursday, September 25, 2025 at 11.00 A.M. (IST) through physical means at Hall No.3, 505 A & B Wing, 5th floor, MCCA Trade Tower, Senapati Bapat Road, Pune- 411016, to transact the business as set out in the Notice. The said Notice along with Annual Report Financial Year (FY) 2024-25 has been sent to the members holding shares as on 03.09.2025 through email at their registered email ID.

The AGM Notice and Annual Report of the Company for the FY 2024-25 is available on the Company's website at [www.maksenergysolutions.com](http://www.maksenergysolutions.com) and on the website of NSE Ltd at [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act"), the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from 19.09.2025 to 25.09.2025 (both days inclusive).

Pursuant to Section 108 of the Act and rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and regulation 44 of the SEBI Listing Regulations and SEBI circular dated 11 July 2023, the members are hereby further notified that:

- The Company is providing e-voting facility to its members to cast their vote by electronic means on the resolutions set out in the Notice of AGM and NSDL has been appointed as e-voting service provider for 15<sup>th</sup> AGM.
- The e-voting period will commence 22.09.2025 at 9:00 AM (IST) and ends on 24.09.2025 at 5:00 PM (IST). Thereafter, the e-voting module will be disabled.
- User ID and password for remote e-voting is sent in the email. The voting rights of Members shall be in proportion to their share of paid-up capital of the Company as on the cut-off date i.e. 18.09.2025. Once a vote is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently.
- The Company is also offering the facility for e-voting during the AGM for the members attending the meeting, who have not cast their votes by remote e-voting. However, Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM, may attend the AGM but shall not be entitled to vote.
- A member can only opt for one mode of voting i.e. either through remote e-voting or e-voting during the AGM. If any member casts vote by more than one mode, then voting done through remote e-voting shall prevail.
- Any person, who acquires shares of the Company and becomes a shareholder after the dispatch of the Annual report and holding shares as on cut off date i.e. 29.08.2025 may obtain login ID & password for e-voting by sending a request at [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com). For any queries, please refer to the FAQs for Shareholders and the e-voting user manual available at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). You can also contact us at 022-4886 7000 or email Mr. Abhishek Gungul, Manager at [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) and request to Mr. Abhishek Gungul, Manager, NSDL, 4th Floor, 'K' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.

**For Maks Energy Solutions India Limited**  
Sd/-  
Vishal Nadhe  
Company Secretary & Compliance Officer

Place: Pune

Date: 03-09-2025

## FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR "SUPREMAX PERSONAL CARE PRIVATE LIMITED" OPERATING IN INDUSTRY OF RAZORS AND BLADES HAVING FACTORIES AT THANE, BHIWADI AND HYDERABAD

(Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS	
1. Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No.	Supremax Personal Care Private Limited CIN: U27310MH2010PTC0207411 PAN: AAOC57144Q
2. Address of the registered office	Mumbai, Agra Road, Naupada, P. O. Waghe INDL Estate, Thane, Maharashtra - 400604
3. URL of website	<a href="https://www.supremaxibc.com/">https://www.supremaxibc.com/</a>
4. Details of place where majority of fixed assets are located	At the factories situated at Thane, Arham Plant Bhiwadi and Hyderabad
5. Installed capacity of main products/ services	Double Edge Blades: 15.2 million units per day Systems and Disposable: 1.5 million units per day
6. Quantity and value of main products/ services sold in last financial year	Rs. 459.24 Crores (Turnover as per audited financials of FY. 2021-22) Quantity: data not available
7. Number of employees/ workmen	Employees: 465 Workmen : 2242 Total : 2707
8. Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	Available at - <a href="https://www.supremaxibc.com/">https://www.supremaxibc.com/</a>
9. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	
10. Last date for receipt of expression of interest	19-09-2025
11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants	23-09-2025
12. Last date for submission of objections to provisional list	28-09-2025
13. Date of issue of final list of prospective resolution applicants	03-10-2025
14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	05-10-2025
15. Last date for submission of resolution plans	04-11-2025
16. Process email id to submit EOI	<a href="mailto:supremax.ibc@gmail.com">supremax.ibc@gmail.com</a>
17. Details of the corporate debtor's registration status as MSME.	CD is not MSME

1) The above timelines are subject to grant of extension/exclusion of the CIRP period by the Hon'ble NCLT

**Date : 04-09-2025**  
**Place: Mumbai**

CA Kshitij Gupta

Resolution Professional for Supremax

Personal Care Private Limited

IP Reg. No.IBBI/IPA-002/IP-N00721/2018-19/12140

F-52, First Floor, Centrum Mall, Lokhandwala Township,

Kandivali East, Mumbai - 400101

## RAJASTHAN GASES LIMITED

Registered Office : Amarvilli, Shyam Talkies Road, Agrashan Chowk, Gandhinagar, Nagpur-440 018, Maharashtra, India

Contact : 022-26465178, Email : [info@rajasthangasesltd.com](mailto:info@rajasthangasesltd.com)Web : [www.rajasthangasesltd.com](http://www.rajasthangasesltd.com) CIN : L24111MH1993PLC272204**Notice of the 32<sup>nd</sup> Annual General Meeting****E-Voting Information and Book Closure Date</**



